

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान
बार्शी शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पाची
प्रशासकीय मान्यता सुधारीत करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक:- अमृत-२०१७/प्र.क्र.४२९/नवि-३३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- १४ फेब्रुवारी, २०१९

वाचा:-

१. शासन निर्णय नगर विकास विभाग क्र:- अमृत-२०१७/प्र.क्र.४२९/नवि-३३,
दिनांक ११ सप्टेंबर, २०१७.

शासन शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ खालीलप्रमाणे आहे.

“३. बार्शी शहराच्या मलनिस्सारण योजनेचा केंद्र शासनाकडून मंजूर राज्य वार्षिक कृति आराखडयानुसार सुधारीत वित्तीय आकृतिबंध पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव	योजनेची मंजूर किंमत (डीपीआर नुसार)	केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या ५०%)	राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या २५%)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प किंमतीच्या २५%)
१	२	३	४	५	६
१	बार्शी नगरपरिषद	रु. ११२.४० कोटी	रु. ६१.२० कोटी	रु. ३०.६० कोटी	रु. ३०.६० कोटी”

त्याऐवजी सदर परिच्छेद क्र. ३ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

“३. बार्शी शहराच्या मलनिस्सारण योजनेचा केंद्र शासनाकडून मंजूर राज्य वार्षिक कृति आराखडयानुसार सुधारीत वित्तीय आकृतिबंध पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव	योजनेची मंजूर किंमत (डीपीआर नुसार)	केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या ५०%)	राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या २५%)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प किंमतीच्या २५%)
१	२	३	४	५	६
१	बार्शी नगरपरिषद	रु. ११२.४० कोटी	रु. ५६.२० कोटी	रु. २८.१० कोटी	रु. २८.१० कोटी”

०२. हे शुध्दीपत्रक मूळ शासन निर्णयाच्या म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर, २०१८ पासून लागू राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०२१४१५५३२७५०२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पां. जो. जाधव)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) विभाग यांचे खाजगी सचिव
३. मा. राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव
४. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहायक
५. अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांचे स्वीय सहायक
६. अप्पर मुख्य सचिव, पाणी पुरवठा विभाग यांचे स्वीय सहायक
७. प्रधान सचिव, नगर विकास विभाग (२) यांचे स्वीय सहायक
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
९. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
१०. विभागीय आयुक्त, पुणे, पुणे.
११. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, मुंबई.
१२. जिल्हाधिकारी, सोलापूर.
१३. जिल्हा प्रशासन अधिकारी, सोलापूर.
१४. अधिक्षक अभियंता, मध्यवर्ती नियोजन संकल्पचित्र व सनियंत्रण, मजीप्रा, कोपरी, ठाणे.
१५. मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद, जि. सोलापूर.
१६. निवडनस्ती, नवि-३३.